

संगणक अर्हता परीक्षा (MSCIT किंवा DOEACC)
उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणे व
धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक मातंसं/प्रक्र ०३/६५/३९,

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: १८ जुलै, २००३

संदर्भ:- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण २०००/प्रक्र ५/२००१/३९,
दि. २०.७.२००२

प्रस्तावना:-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शासकीय सेवेतील गट अ, गट ब व गट क मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता परीक्षेचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि. २०.७.२००३ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तथापि शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या विचारात घेता राज्यातील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना संगणक अर्हता परीक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अधिक अवधी देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तसेच संगणक अर्हता परीक्षेबाबत प्राप्त झालेल्या सूचनांचा व अभिप्रायांचा विचार करून सर्वकष धोरण ठरविण्यासाठी एक समिती गठीत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे संगणक अर्हता परीक्षेचे सर्वकष धोरण ठरविण्यासाठी पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

समिती:-

१) प्रधान सचिव (साप्रवि - सेवा)	अध्यक्ष
२) प्रधान सचिव (विधी व न्याय)	सदस्य
३) प्रधान सचिव (वित्त)	सदस्य
४) सचिव (उच्च व तंत्र शिक्षण)	सदस्य
५) सचिव (माहिती तंत्रज्ञान संचालनालय)	सदस्य
६) संचालक (माहिती तंत्रज्ञान संचालनालय)	सदस्य सचिव

या समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे असेल:-

- १) संगणक अर्हता परीक्षेचा अभ्यासक्रम ठरविणे.
- २) संगणक अर्हता परीक्षा पध्दती निश्चित करणे.
- ३) संगणक अर्हता परीक्षेची शुल्करचना ठरविणे.
- ४) संगणक अर्हता परीक्षेचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कालावधी ठरविणे,
- ५) संगणक अर्हता परीक्षेमधून कोणत्या पदांना सुट द्यावी याबाबत धोरण ठरविणे.
- ६) संगणक अर्हता परीक्षेच्या अनुषंगाने सेवा नियमात बदल इत्यादी मुद्द्यांचा सर्वकष अभ्यास करणे व शासनास संगणकीकरणाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने संगणक अर्हता परीक्षेबाबतच्या सध्याच्या धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत अभिप्राय देणे.
- ७) नव्याने भरती/नियुक्ती होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचे संगणक अर्हतेबाबत धोरण ठरविणे.

८) समितीस योग्य वाटतील असे अनुषंगिक विषय.

उपरोक्त समिती संगणक अर्हता परीक्षेबाबतचा सर्वकष अहवाल दि. १९.११.२००३ पूर्वी शासनास सादर करील. सदर समितीच्या बैठका आवश्यकतेनुसार घेण्यात येतील.

उपरोक्त समितीचा अहवाल तयार होणे व त्यावर निर्णय होईस्तोवर काही कालावधी लागण्याची शक्यता आहे तोपर्यंत संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि. २०.७.२००४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

नितीन गद्रे .

(नितीन गद्रे)

सह सचिव तथा संचालक (मा.तं.)

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,

मुख्यमंत्री यांचे सचिव,

उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

मुख्यसचिव यांचे खाजगी सचिव,

प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा) मुंबई,

प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा) मुंबई,

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधान परिषद / विधान सभा), मुंबई,

महालेखापाल -१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १, मुंबई,

महालेखापाल -२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र , नागपूर,

महालेखापाल -१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १, मुंबई,

महालेखापाल -२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र , नागपूर,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / लेखा कोष भवन वांद्रे (पू.) मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषद/महानगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई,

मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती (२ प्रती).